



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ८]

शनिवार, मार्च ३, २०१८ / फाल्गुन १२, शके १९३९

[पृष्ठ १

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- (१) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद, सातारा यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. सानप-५९२०१८०००००२१९, दिनांक २५ जानेवारी २०१८.

(२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४).

आदेश

क्रमांक साशा/नपा/(सातारा न.प. उपा. निवडणूक)/५०२/२०१८.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	निवडून आलेल्या सदस्याचे नाव	निवड झालेल्या पदाचे नाव
१	२	३	४
१	सातारा नगरपरिषद, सातारा	श्री. सुहास आबासाहेब राजेशिर्के	उपाध्यक्ष

श्वेता सिंघल,
जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १० फेब्रुवारी २०१८.

(१)

एच-८६१, भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.)— ८